

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सर्व  
महानगरपालिका क्षेत्रात आयोजित  
करण्यात आलेल्या स्पर्धेच्या निकालाबाबत.

## महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: वाप्रेदि-२०२२/प्र.क्र.११३/भाषा-३  
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दि. १६ फेब्रुवारी, २०२३

- वाचा :-** १) मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र.वाप्रेदि-२०२२/प्र.क्र.७५/२०२२/भाषा-३,  
दिनांक २६ सप्टेंबर, २०२२.  
२) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभावा-२०२०/प्र.क्र.९८/भाषा-२,  
दिनांक दि. २४ जून, २०२२  
३) शासन निर्णय क्र. वाप्रेदि-२०२२/प्र.क्र.११३/भाषा-३, दि. ०३ नोव्हेंबर, २०२२

### शासन निर्णय :-

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी/अमराठी लोकांमध्ये मराठी बाबत आपुलकी वाढीस लागावी/जागृती निर्माण व्हावी म्हणून सर्व महानगरपालिका स्तरावर संदर्भाधीन शासन निर्णय दि. ०३ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचा निकाल घोषित करण्याची बाब विचाराधीन होती.

२. संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दि. ०३ नोव्हेंबर, २०२२ च्या अनुषंगाने ज्या महानगरपालिकाकडून अहवाल प्राप्त झाले त्यानुषंगाने खालील प्रमाणे तीन महानगरपालिका अंतिम करण्यात येत आहेत.

प्रथम क्रमांक	बृहन्मुंबई महानगरपालिका
द्वितीय क्रमांक	कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
तृतीय क्रमांक	भिंवडी-निजामपूर महानगरपालिका

३. संदर्भाधीन शासन निर्णय दि.०३ नोव्हेंबर, २०२२ नुसार अंतिम निर्णयाच्या अनुषंगाने पारितोषिकाची रक्कम संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्या आहरण व संवितरण यांच्या सांकेतिक क्रमांकाखाली (D.D.O. Code)/ संबंधित खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तरी याबाबतची माहिती संबंधित महानगरपालिकेने तात्काळ सादर करावी. या संदर्भात संबंधित महानगरपालिका संदर्भाधीन शासन निर्णय दि.०३ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करावी.

४. यासाठी येणारा सर्व खर्च “मागणी क्रमांक झेडएफ-०१, २०५२ सचिवालयीन सर्वसाधारण सेवा, ०९० सचिवालय (००) (०४) मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी हाती घ्यावयाचे उपक्रम (कार्यक्रम) (२०५२ ५२३२) ५०-इतर खर्च” या लेखाशिर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०२३०२१६१५२१४७४१३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अजय धो. भोसले )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव / विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
४. मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. विरोधी पक्षनेता (विधानपरिषद/विधानसभा) यांचे खाजगी सचिव, मुंबई,
६. मा.मुख्य सचिव / सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई (पत्राने),
८. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने),
९. प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१०. अध्यक्ष, मराठी भाषा समिती, महाराष्ट्र विधान मंडळ, विधान भवन, मुंबई,
११. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ, विधान भवन, मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१३. सर्व मंत्रालयीन विभाग,
१४. सर्व विभागीय आयुक्त
१५. सर्व जिल्हाधिकारी,
१६. आयुक्त, बृहन्मुंबई, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी-निजामपूर, चंद्रपूर, नवी मुंबई, जळगाव, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, मीरा भाईंदर, नागपूर, नांदेड, नाशिक, पनवेल, पिंपरी-चिंचवड, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई-विरार, लातूर, परभणी, अकोला, धुळे, पुणे, मालेगाव महानगरपालिका (नगर विकास विभागामार्फत)

१७. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
१८. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१९. महालेखापाल -१ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई,
२०. महालेखापाल -२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), नागपूर,
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२३. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२४. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२५. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२६. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२७. निवड नस्ती / भाषा -३.